

Esha Media Research Limited

CIN NO.: L72400MH1984PLC322857

22/01/2024

To
The Listing & Compliance
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai - 400 001

Re: BSE – Scrip Code: 531259

Dear Sir/Madam,

<u>Subject: Submission of the Newspaper Clipping of Unaudited Financial Results for quarter</u> ended 31st December, 2023.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith the copy of the newspaper clipping of Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 31st December, 2023, published on 21st January, 2024 in the Active Times- English (Mumbai) and Mumbai Lakshadeep Marathi (Mumbai).

Kindly take the same on records.

Thanking You,

Yours Truly,

For Esha Media Research Limited

Ms. Shilpa Pawar Whole Time Director

Din: 01196385 Encl.: as above

Tata Hitachi Launches EX 200LC Prime - Crafting the Future of Excavation



Mumbai : Crafting Future of Excavation: Building on a legacy of Reliability and Performance, the Advanced EX 200LC Prime inherits a strong lineage from predecessors. With history а of durability proven efficiency, this machine upgraded continues to uphold Hitachi's commitment to Highdelivering Construction Equipment. The legacy of the EX 200LC series lays the foundation for the Prime's reputation as a Dependable and Innovative Solution for diverse construction needs. The launch took place at Hotel Renganza by Tunga, in presence of esteemed customers, management of Tata Hitachi and AUTOBAHN Terra Go (Authorised Dealer Partner). With higher fuel efficiency, lower maintenance cost and higher re-sale value, the all new EX 200LC Prime promises highest return on investment to the customers in this Regarding category. this launch event, Mr. BKR Prasad, General Manager - Marketing of Tata Hitachi, said:"This ground-breaking addition to

Hitachi's product lineup is a testament to the company's unwavering commitment innovation and dedication to crafting the future of excavation. The EX 200LC Prime promises to elevate industry standards and set new benchmarks excellence. for Key Highlights for EX

200LC Prime:

NOOR FATIMA IMRAN PATHAN

tice is hereby given that:

WE IMRAN PATHAN AND NOOR DOCUMENTS

MOHAMMED AYAAN IMRAN PATHAN DOCUMENTS

AYUB NAGORI AS PER DOCUMENTS DOCUMENT.

CHANGE OF NAM

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM

NOOR E FATIMA IMRAN PATHAN TO ILMAS BANO TO NEW NAME ALMAS

FATIMA IMRAN PATHAN HAVE I HAVE CHANGED MY NAME FROM

CHANGED OUR SON'S NAME FROM MOHAMMED AYUB TO NEW NAME MOHAMMAD AYAAN IMRAN PATHAN TO MOHAMMED AYUB NAGORI. AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MURALIDHARAN MUTHU (OLD NAME)
TO MURALIDHARAN MUTHU MUDALIAR PRINCYKUMARI
(NEW NAME) AS PER THE PRINCYKUMARI VOGESHBUHAI TO PRINCY HIMANSHU SURTI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM

BLUE PEARL TEXSPIN LIMITED

Registered office: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai -400009,

CIN: L36104MH1992PLC069447; Tel No: 9699197884 and 8080487884 Fax 234878 Email Id: <u>bluepearltexspin@gmail.com</u> Website: <u>www.bluepearltexspin.com</u>

Maharashtra

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), the Extra-Ordinary General Meeting (EGM) of **Blue Pearl Texspin Limited** ("the Company") will be held through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) on **Monday, February**

12, 2024 at 04:00 p.m. (IST) to transact the Special Business as set out in the Notice dated January 11, 2024 convening the EGM. The Ministry of Corporate Affairs, vide its General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020; 17/2020 dated April 13, 2020; 22/2020 dated June 15, 2020; 33/2020 dated September 28, 2020; 39/2020 dated

December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; 20/2021 dated December 8, 2021

December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; 20/2021 dated December 8, 2021; 02/2022 dated December 88, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 and 09/2023 dated September 25, 2023 along with such other applicable circulars issued by MCA, the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular bearing Ref. No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 read with Circular bearing Ref. No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, read with

Circular bearing Ref. No SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022

and SEBI Circulars, the EGM of the Company shall be conducted through VC/ OAVM

said MCA Circular dated May 5, 2020 and SEBI Circular No

and [•] and any other applicable laws and regulations has allowed companies conduct the General Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio-Vis Means (OAVM). In accordance with the applicable provisions and the MCA Circul

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Notice of the EGM to Shareholders. Accordingly, the Company will only be sending soft copy of the Notice convening the EGM to the shareholders whose e-mail IDs are registered with the Company.

convening the BCM to the shareholders whose e-mail IDs are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant as on the Cut-Off Date i.e. January 12, 2024. Those shareholders whose e-mail IDs are not updated with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant can avail soft copy of the Notice of the EGM by raising a request to the Company at bluepearltexspin@mail.com. Alternatively, the Notice of the EGM will also be made available on the Company's website i.e.

www.bluepearltexspin.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited at www.bseindia.com and website of NSDLatwww.evoting.nsdl.com.
In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the

Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by NSDL to enable them to cast their vote by electronic means on the resolution as set out in the said Notice.

The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed the business as set out in the Notice of the EGM dated January 11, 2024 may be

date and time of commencement of remote e-voting through electronic means: 09:00 a.m. (IST) on Friday, 09th February, 2024. (IST); date and time of end of remote e-Voting through electronic means: Sunday, 11th

the Cut-Off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the EGM is Monday, February 05,2024;

any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of EGM and holding shares as of the Cut-Off Date i.e. January 12, 2024 may refer to the remote e-Voting instructions in the Notes attached the Notice convening the EGM to obtain the login ID and password;

the remote e-Voting module shall be disabled by NSDL at 5:00 P.M. (IST) on February 11

allowed to change it subsequently;
Since the EGM will be convened through VC / OAVM, the facility for voting through

physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-Voting platform which will be made available at the time of the AGM;

the members who have cast their vote by remote e-Voting prior to the EGM may also attend the EGM through VC / OAVM but shall not cast their vote again;

a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to avail facility of remote e-Voting as well as e-Voting at the time of EGM;

Members who are holding shares in physical form whose e-Mail addresses are no

registered with the Company can cast their vote through remote e-Voting or through

e e-Voting at the time of the meeting in manner and by following the instructions a entioned in the Notes section of the Notice dated January 11, 2024 convening th

2024 and once the vote on a resolution is cast by the member, the r

transacted by electronic means;

February, 2024 at 05:00 p.m. (IST);

 $Members\,may\,note\,that:$

FAISAL TO NEW NAME FAISAL MOHD

HIMANSHU ANILBHAI

HIMANSHU ANIL SURTI

DOCUMENT.

MOHD AYUB NAGORI AS PER

Supreme Witnesses Total Income Reaching 52.59 Crore

Mumbai Supreme Power Equipment (SPEL),

and distribution transformer manufacturing distinguished industry,

Unaudited its Results Financial for the H1 FY24. H1 FY24:

Consolidated Key Financials at a Glance:

- Total Income of.59 crore
- EBITDA of 10.39 crore
- EBITDA Margin of 19.75 %
- PAT of 6.59 crore
- PAT Margin of 12.53 %
- Standalone Key Financials at a Glance:
- Total Income of 49.42 crore
- EBITDA of 9.15 crore
- EBITDA Margin of 18.51 %
- EBITDA Margin of 18.51 %
- PAT Margin of 13.08 %
- EPS of 3.63

Commenting on the performance, Mr. Vee Rajmohan, Chairman and Managing Director Supreme Power Equipment Limited said, "We are delighted to announce strong financial results for the first half of fiscal year 2024. The total income reaching 53 crore is a testament our unwavering commitment excellence and our navigate ability to challenges in market.

The power and distribution transformer manufacturing industry are dynamic, and we have adapted to changing market demands. The windmill segment has been a strategic move for us, showcasing our expertise in crafting transformers that can withstand the unique challenges posed switching voltage fluctuations. The listing on NSE Emerge further solidifies our industry reflecting presence, our commitment transparency, growth, and delivering value. The company's

commitment to quality, reliability, and innovation positions it for sustained success

NOTICE OF LOSS OF SHARES OF

HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai - 400 099

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplace

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Compan at its Registered Office within 15 days hereof.

15610

750

10

रघुकुल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

: कार्यालय :

बी-३ रघुकुल इमारतीच्या मागे, गट नं. ५३, पारिसक नगर, कळवा, (प), ठाणे ४००६०५.

नो.क्र. टीएनए/टीएनए/एचएसजी/(टीसी)/६६९७/९४-९५

फिजिबीलिटी रिपोर्ट साठी दरपत्रके (Quotation) मागविणेसाठी जाहिर सुचना

महानगरपालिकेच्या व शासनाच्या विद्यमान पुनर्विकास धोरणास अनुसरुन संस्थेसाठी फिजिबिलीटी रिपोर्ट

तयार करण्याचे संस्थेने ठरविले आहे. संस्थेच्या ४ मजली १३ इमारती व १ इमारत ६ मजल्याची असून

एकुण २८१ सदिनका आहेत. संस्थेची जमीन मिळकत ४ प्लॉटमध्ये विभागली गेली असून जागेचे एकण

रिपोर्ट तयार करण्यासाठी दरपत्रके (Quotation) मागविण्यात येत आहेत. इच्छुक वास्तुविशारद यानी आपली दरपत्रके सिलबंद लिफाप्यात संस्थेच्या कार्यालयात दि. २२/०१/२०२४ ते २८/०१/२०२४

या कालावधीत **संध्याकाळी ७ ते ९** या वेळेत सादर करावीत. संस्था स्तरांवर उचित छाननी करून योग्य

त्र वाजवी दरपत्रकाप्रमाणे वास्तुविशारदांची निवड करण्याचे किंवा सर्व दरपत्रके नाकारण्याचे अधिकार

उपरोक्त संस्थेची पनर्विकास योजना राबविण्यासाठी, अद्ययावत डी.सी.रुल/यडीसीपीआर आणि

तरी शासनमान्य/मनपा पॅनलवरील अनुभवी वास्तुविशारद, यांचेकडून संस्थेचा फिजिबीलीटी

No. of shares (Rs.1/-f.v) Certificate

5117652

and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course

Folio No.

HLL2897741

HLL1963789

HLL1987328

Shiavax Kaikhasru

Savak Kaikhasru

Savak Kaikhasru

Savak Dastoor

astoor and Sheroo | HLL1986339

Place: Mumbai, Date: 21-01-2024

अंदाजे क्षेत्रफळ १३६६०चौ.मि. आहे.

कार्यकारी समिती राखुन ठेवीत आहे.

जा.क्र.२९३/१७७०/२०२४

दि. २०/०१/२०२४

Dastoor

in the ever-evolving

energy landscape. Supreme Limited Equipment SPEL) (Supreme, a Tamil Nadu-based company founded in 1994, specializing in the manufacturing of power and distribution transformers. With over 29 years of industry experience, company has the emerged as a prominent supplier to local electric utilities. Supreme's foray into the windmill segment showcases its expertise in crafting transformers designed to withstand switching challenges and voltage

Distinctive No.(s)

106152311-106152320

Khushru Savak Dastoor

5237964 1132113101-1132128710

5111976 102939661-102940410

5117233 | 106097541-106097600

रघुकूल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्चादित

Lakeman of India, Anand Malligavad' honoured as Sony BBC Earth's Earth Champion

Earth, of the loved most factual entertainment introduces Mr. Anand Malligavad, Lakeman India as the 'Earth Champion. Hailing from Karnataka's Koppal district, Mr. Malligavad has become a prominent figure in the fields of conservation and environmentalism. His remarkable contributions have earned the him prestigious Community Service Award from the Rotary Foundation. Mr. Malligavad began his journey of change 2017 and has played a pivotal role in rejuvenating 35 lakes in Bengaluru and a total of 80 lakes across India, covering an expansive 720 acres. Beyond Bengaluru, Anand Malligavad's dedication to water conservation has left a lasting impact on communities. In collaboration with the Sansera Foundation in 2017, he led the restoration project for Kvalasanahalli Lake near Anekal. Two years later, he established the Malligavad Foundation, transitioning from his

conservation. In addition to his fieldwork, he actively with engages younger generation, visiting educational institutions and delivering insightful

engineering profession

to the cause of water

talks on the crucial subject conservation. Recognising Earth Champions testimony to Sony BBC Earth's commitment honouring reallife heroes who are making a substantial impact on our planet.



which the channel showcases the work done by the Earth Champions in a shortform content format. The video is telecasted on the channel and promoted on network channels apart from online medium. the Comments:

Rohan Jain, Operations Business Sony AATH Head and Head - Marketing English & Insights, Cluster, Sony Pictures Networks India.

"We are proud to bring forth stories of resilience and change each month through Earth Champions. Mr. Anand Malligavad's unwavering dedication to water conservation and his transformative efforts are a testament to the extraordinary impact an individual can make. We hope that his story ignites positive change and inspires people to contribute toward a sustainable future." We are proud to bring forth stories of resilience and change each month through Earth Champions. Mr. Malligavad's Anand unwavering dedication to water conservation and his transformative efforts are a testament to the extraordinary impact an individual can make. We hope that his story ignites positive change and inspires people to contribute toward a sustainable future." Malligavad, Indian water conservationist and environmentalist. The remarkable "Lakeman of India. Embracing the title of the Earth Champion bestowed upon by Sony BBC Earth is not merely a personal honour but a shared celebration the efforts of individual dedicated nurturing greener world. recognition resonates call to action for each citizen because every drop matters in the vast ocean of change. Together. hand in hand, let us amplify our impact and guarantee a thriving Earth for generations to

I Miss Suvarna Bhatkar 704/B Laxmi Residency Byculla (W) Mumbai 400027 Declare That My Fd Certificate No Pr/2425905 HDFC Bank is Misplaced in Satrasta Byculla if Fourd Please Submit On Above Address

Read Daily Active Times

ESHA MEDIA RESEARCH LIMITED Regd. Office: 10th Floor, Krushal Commercial Complex, Above Shoppers Stop, G. M. Road, Chembur (W), Mumbai - 400 089 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2023 31.12.2023 30.09.2023 30.06.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited 4.38 2.26 Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 0.67 0.60 -2.20 -4.30 -0.93 -13.04 -17.91 0.60 -2.20 -4.30 -0.93 -13.04 -17.91 0.67 Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 0.22 0.53 -2.27 -1.52 -1.52 -13.58 -18.24 Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income [Comprising Profit after tax and 0.53 -4.71 -1.52 -13.58 Other Comprehensive Income (after tax)] aid up Equity Share Capital (Rs.10/- Per Equity Share) 829.60 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the -702.33 Balance Sheet of previous year ended) 0.01 a) Basic 0.00 -0.03 -0.06 -0.02 -0.16 -0.22 b) Diluted

The above Financial results as recommended by the Audit Committee were considered and approved by the Board of Directors at their meeting held or 20-01-2024. Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results field with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing an Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay stock exchange website.

For and on Behalf of Board of Director

Ms. Shilpa Pawar

Place: Mumbai Date: 20-01-2024 Whole Time Director DIN: 01196385

JAY SAIRAJ CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Achole, Nalasopara (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 07/02/2024 at 2:00 PM.

M/s Om Shri Sai Construction / Shri Chimandas Oderma Thakwani And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
99	2	1	1000 Sq. Mtrs.
Place : Siddhivina Ganray Apartment Temple Palghar (t, Near ISKCON		Sd/- irish Kulkarni) nt Authority & Distr

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties

Amereliwala, 2) Hamza Mulan Mustansir Amereliwala, 3) Fakruddin Mulan Mustansir Amereliwala, 4) Yusuf Mulan Mustansir Amereliwala those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Achole, Taluka-Vasai, Dist. Palghar

	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
	97	1/A	-	3344 Sq. Mtrs.
•	Place : Siddhivinay Ganray Apartment, Temple, Palghar (E Palghar. Date : 20	Near ISKCON), Tal. & Dist.	Competer	Sd/- nirish Kulkarni) nt Authority & Distric co.Op. Societies, Palgha

SECUR CREDENTIALS LIMITED (CIN: L74110MH2001PLC133050)

Reg. Off.: Shree Kamdhenu Estate Office on 10-17 Behind Vibgyor School Mindspace Off Link Road Malad West, Mumbai, Maharashtra 400064

Tel.: I+91 22 6264 7700 | Email: complianceofficer@secur.co.in | Website: www.secur.co.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2023**

_	RESCRICT ON THE GOARTER ENDED STOT BESCRIPER, 2023									
						(₹ In Lakhs				
CI			Quarter End	ed	Nine Mor	Year Ended				
SI Vo.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023			
110.		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)			
1	Total income from operations (net)	704.26	700.70	1199.67	2405.55	3582.17	5001.33			
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	73.86	43.90	499.11	271.04	1,053.98	1,055.56			
3	Net Profit /(Loss) for the period before Tax (after Exceptional &/or Extraordinary items)	73.86	43.90	499.11	271.04	1,053.98	1,055.56			
1	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional &/or Extraordinary items)	41.44	324.76	367.83	467.27	765.81	778.58			
5	Total comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	41.44	324.76	367.83	467.27	765.81	778.58			
6	Paid up Equity Share Capital									
,	(Face value of Rs.10 each) Other Equity (excluding Revaluation	4106.28	4106.28	1026.57	4106.28	1026.57	4106.28			
	Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	_	-	_	-	404.51			
3	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)									
	(a) Basic EPS	0.10	0.79	3.58	1.14	7.46	1.90			
	(b) Diluted EPS	0.10	0.79	3.58	1.14	7.46	1.90			

 The above financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 19/01/2024

- 2. The above unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), as applicable and quidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Ind AS are prescribed under Section 133 of the Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and $Comapnies \ (Indian Accounting \ Standards) \ Amendment \ Rules, 2016.$
- 3. There are no reportable segments, which signify or in the aggregate qualify for separate disclosure as per provisions of the relevant Ind AS. The Management does not believe that the information about segments which are not reportable under Ind AS, would be useful to the users of these financial statements.

 Figures has been rounded off and regrouped / re-arranged wherever necessary For SECUR CREDENTIALS LIMITED

RAHUL BELWALKAR Managing Director **DIN:** 02497535

Date: 19.01.2024

Members are advised to register / update their e-Mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and / or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by e-Mail from the Company in future. For Blue Pearl Texspin Limited DIN: 00369461

ARIHANT SHOPPING CENTER CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Achole, Nalasopara (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202

The next hearing is kept on 07/02/2024 at 2:00 PM.

M/s. Anjana Builders Pvt. Ltd. And 1) Mrs. Aminabai Mustansii

मुंबई लक्षदीप 🕄

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NBC

ABC GAS (International) Limited

CIN NO.L27100MH1980PLC022118 Read. Off.: 1. Mahesh Villa. Worli. Mumbai - 400018. Tel : 24938697/24935508 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED 31st DEC,2023

(Rs.in Lakhs, except per equity share data)

Sr.	5	Quarter Ended	Nine Month Ended	
No.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
		31.12.2023	31.12.2023	31.12.2022
1	Total income from operations (Net)	1.89	1.89	-
2	Net profit / (Loss) from ordinary activities after tax	(19.64)	(42.11)	(32.31)
3	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Extraordinary items)	(19.64)	(42.11)	(32.31)
4	Equity Share Capital	198.00	198.00	198.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
	in the Balance Sheet of previous Year	-	-	-
6	Earning per Share (before extraordinary items)			
	of Rs.10/- each, not annualised)			
	Basic :	(0.99)	(2.13)	(1.63)
	Diluted :	(0.99)	(2.13)	(1.63)
7	Earning per Share (after extraordinary items)			
	of Rs.10/- each, not annualised)			
	Basic :	(0.99)	(2.13)	(1.63)
	Diluted:	(0.99)	(2.13)	(1.63)
The	above is an extract of the detailed format of Standalon	e Unaudited Final	ncial Results for the C	Quarter and Nine

month ended 31.12.2023 filed with the stock Exchanges under Regulation 30 fite SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full formats of the Financial Result for the Quarter and Nine month ended 31.12.2023 is available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company 's website

For on behalf of the Board of Director of ABC Gas (International) Ltd

PLACE: - MUMBA

Rohith Satish Shorewala Whole Time Director (DIN-01650221)

ESHA MEDIA RESEARCH LIMITED

Read. Office: 10th Floor, Krushal Commercial Complex, Above Shoppers Stop G. M. Road, Chembur (W), Mumbai - 400 089

		Quarter Ended Nin				line Months Ended		
Particulars	31.12.2023 Unaudited		30.06.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.202 Audited	
Total income	3.82	2.61	4.38	2.26	10.81	7.12	7.88	
Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.67	0.60	-2.20	-4.30	-0.93	-13.04	-17.91	
Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.67	0.60	-2.20	-4.30	-0.93	-13.04	-17.91	
Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.22	0.53	-2.27	-1.52	-1.52	-13.58	-18.24	
Total Comprehensive Income [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	0.22	0.53	-2.27	-4.71	-1.52	-13.58	-18.24	
Paid up Equity Share Capital (Rs.10/- Per Equity Share)	829.60	829.60	829.60	829.60	829.60	829.60	829.60	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year ended)	-	-	-	-	-		-702.33	
Earnings Per Share (of Rs.10/- each) (Not Annualised):								
a) Basic	0.00	0.01	-0.03	-0.06	-0.02	-0.16	-0.22	
b) Diluted	0.00	0.01	-0.03	-0.06	-0.02	-0.16	-0.22	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results field with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and

For and on Behalf of Board of Directo

(Rs.in lacs)

Ms. Shilpa Pawar Whole Time Director

Place: Mumbai Date : 20-01-2024

23

Mayukh Dealtrade Ltd.

मयुख डिलट्रेड लिमिटेड

सीआयएन: एल५१२१९एमएच१९८०पीएलसी३२९२२४

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१०१, १ला मजला, क्रिस्टल रोझ कोहौसोलि., दत्त मंदिर रोड, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई, mavukh.co.in. वेबसाईट:www.mayukh.co महाराष्ट्र-४०००६७. ई-मेल:info

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एक	मेव			एकत्रि	त		
अ.	तपशील	संपलेली तिमाही		सपलेले वर्ष	संपलेली तिमाही			सपलेले वर्ष		
क्र.		39.92.23	३०.०९.२३	३१.१२.२३	39.03.23	39.92.23	३०.०९.२३	39.92.23	39.03.23	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	949.03	४५.९४	4८.७१	२१९.0३	949.03	४५.९४	4८.७२	२१९.0३	
२	एकूण खर्च	900.८२	92.09	86.08	989.89	900.93	92.09	80.08	989.89	
3	अपवादात्मक बाब व करनंतर निव्वळ नफा/(तोटा)	40.89	33.93	90.६७	७७.१२	40.60	33.93	90.६७	७७.१२	
8	अपवादात्मक बाब व करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	30.50	२७.४७	७.९०	५६.२८	३ ७.५९	२७.४७	७.९०	५६.२८	
4	अपवादात्मक बाबनंतर करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	30.50	२७.४७	७.९०	५६.२८	30.49	२७.४७	0.90	५६.२८	
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल	9980.00	930.00	८८५.00	٥٥.00	9984.00	९३५.00	८९०.00	٥٥.00	
0 .	उत्पन्न प्रतिभाग (रु.१/ – प्रत्येकी) मूळ	0.90	0.94	0.08	0.34	0.9६	0.94	0.08	0.34	
	सौमिकृत	0.90	0.94	0.08	0.34	0.9६	0.94	0.08	0.34	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेली त्रेमासिक अलेखापीरीक्षत वित्तीय निष्कार्षा सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. सदर एकमेव व एकत्रित वितीय निष्कार्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १९ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालव

सही / मित तरुणकुमार ब्रम्हभट व्यवस्थापकीय संचाल

Oxford Industries Limited

CIN - L17112MH1980PLC023572

Reg.Office: G.No.4, Roxana Building, Ground Floor, M.Karve Road, Mumbai-400020. E-mail: oxford_industries@yahoo.in UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)	Quarter ended 31-12-2022 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2023 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2022 (Unaudited)	Year ended 31-03-2023 (Audited)
1	Income:						
	a) Revenue from Operations	87.53	59.55	0.00	235.99	0.00	29.57
	b) Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Total Income	87.53	59.55	0.00	235.99	0.00	29.57
2	Expenses:						
	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b) Purchase in Stock-in-Trade	78.99	52.76	0.00	210.81	0.00	24.19
	c) Changes in Inventories of finished goods,						
	work-in-progress and stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	d) Employee benefits expenses	0.91	0.87	0.00	2.33	0.00	0.29
	e) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	f) Depreciation and Amortisation expenses	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	g) Other Expenses	2.86	4.70	2.57	12.36	9.28	12.00
	Total Expenses:	82.76	58.33	2.57	225.50	9.28	36.48
3	Profit / (Loss) from operations before	4.77	1.22	(2.57)	10.49	(9.28)	(6.91)
	exceptional items and tax (1-2)						
4	Exceptional Items:Expenses/(Income)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
5	Profit/(Loss) before tax (3+4)	4.77	1.22	(2.57)	10.49	(9.28)	(6.91)
6	Tax Expenses:						
	Current Tax	-	-	-	-	-	-
	Previous Tax	-	-	-	0.09	-	-
	Deferred Tax	-	-	-	-	-	-
7	Net Profit/(Loss) after tax (5-6)	4.77	1.22	(2.57)	10.40	(9.28)	(6.91)
8	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	-
9	Total Comprehensive Income for the	4.77	1.22	(2.57)	10.40	(9.28)	(6.91)
	period(7+8) after tax						
10	Profit/(Loss) for the period attributable to:						
	a) Owners of the company	4.77	1.22	(2.57)	10.40	(9.28)	(6.91)
	b) Non-Controlling Interest	-	-	-	-	-	-
11	Total Comprehensive Income attributable to:						
	a) Owners of the company	4.77	1.22	(2.57)	10.40	(9.28)	(6.91)
	b) Non-Controlling Interest	-	-	-	-	-	-
12	Paid-Up Equity Share Capital	593.60	593.60	593.60	593.60	593.60	593.60
	(Fave Value Rs.10/- per share)						
13	Other Equity	-	-	-	-	-	(723.87)
14	Earning per share (before extraordinary items)						
	Basic(Rs.)	0.08*	0.02*	(0.04)*	0.17*	(0.15)*	(0.12)
	Diluted(Rs.)	0.08*	0.02*	(0.04)*	0.17*	(0.15)*	(0.12)
- I			1	1	1	1	

Diluted(Rs. * Not annualised Notes:

Date: January 19, 2024.

a) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 19th January,2024.

0.02*

0.02

 $(0.04)^{3}$

0.08

b) The company is in a Single Segment- 'Textiles'.

Earning per share(after extraordinary items)

- c) Previous period figures have been re-grouped / re-arranged whereever considered necessary
- d) The above results have been prepared on going concern assumption basis. e) BSE had suspended the securities of the company w.e.f.15/01/2020 as per Notice No.20200114-18 dt14/01/2020 due to non revival
- of operations. The company has revived the operations during the Forth Quarter of last Financial Year 2022-23. Further, the company has submitted various documents/details/explanations as required by BSE from time to time and has requested BSE for revocation of suspension of securities

For Oxford Industries Limited

(0.15)*

(0.12)

(0.12)

(Mazher N. Laila) Chairman & Managing Director

नोटीस

ष्णगंगा एस.आर.ऐ. सहकारी गृहनिर्माण संस्थ मर्या., पत्ता मयुर नगरयुनिट क्रमांक २९ जवळ आरे दुग्ध वासाहत, गोरेगांव पूर्व,मुंबई ६५ सभासत असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत / भूखंडा वर / रुम नं. १०६ धारण करणाऱ्या श्री. आबु लहु हबाळे यांचे तारीख १७/१२/२०१८ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य नोटीशीढारे संस्थेच्या भाडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पुष्टर्थ आवश्यक त्य कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मार्गण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील , मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्य तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवार्ह करण्यांत येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे सकाळी १० ते १ व संध्याकाळी ५-७ पर्यंत नोटीस दिल्याच्य तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या . नारखेपर्यंत उपलब्ध राहील.

> अध्यक्ष /सेक्रेटरी/खजिनदा कृष्णगंगा एस.आर.ऐ. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या

ठिकाण : गोरेगांव (पूर्व)

दिनांकः २१/०१/२०२४

नोटीस (उपविधी क्र. ३४ अन्वये)

गलवणी रिध्दी सिध्दी सहकारी गहनिर्माण संस्था मर्या.. पत्ता प्लॉट नं. ३४. आरएससी-२. म्हाडा नालवणी, मालाड (प.) मुंबई ४०० ०९५ सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत / भुखंडा वर / रुम नं. ५०४ धारण करणाऱ्या श्री. ध्यानसिंग बाबुराम सिंग यांचे तारीख ०६/०९/२०२३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबध इस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे गरसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार <mark>यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्या</mark>त येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्य गण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या ागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत नर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यत्कीकडून इक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर नयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या स्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्य तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यांत येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे सकाळी १८ ते १ व संध्याकाळी ५-७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्य गरखेपर्यंत उपलब्ध राहील.

> अध्यक्ष /सेक्रेटरी/खजिनदार मालवणी रिध्दी सिध्दी सहकारी गृहनिर्माण संस्था म.

ठिकाण : मालाड (प.) दिनांकः २१/०१/२०२४

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ सी.पी.(आयबी)/११९१(एमबी)/२०२०

गरी अनु जगमोहन सिंग ादस्या (तांत्रिक) श्री. किशोर वेमलापर्छ सदस्य (न्यायिक) दिनांक ०१.०१.२०२४ रोजी झालेल्या सुनावणीची

आदेश प्रत क्षकारांची नावे: इन्टेक कॅपिटल लिमिटेड

विरुद्ध श्वेत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नसॉल्वन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६

- विदीत दिव्या कुमत, आर्थिक धनकोकरिता समुपदेशव आर्थिक धनकोकरिता समुपदेशकांनी सादर केले आर् की, एनसीएलटी, सदर न्यायपिठाद्वारे याचिकेनंतर पुन्ह शेरा दिला आहे की, वित्तीय धनकोंनी त्यांचे कॉर्पोरे ऋणको यांना वैयक्तिक सचना पाठविण्याच्या अनमती मंजूरी दिली आहे. समुपदेशकांनी आपीएडी मार्फर कॉर्पोरेट ऋणकोंना वैयक्तिक सूचना पाठविली, परं सदर विशिष्ट ठिकाण उपलब्ध नसल्याने नोंदणीकृ
- कार्यालयात पुन्हा परत आली. अशा परिस्थितीत वित्तीय धनकोंना दोन स्थानिव वृत्तपत्रात अर्थात १) इंग्रजी आणि २) स्थानिक भाषेतील वृत्तपत्रात एका आठवड्याच्या आत वृत्तपत्र प्रकाशनाद्वां कॉर्पोरेट ऋणकोंना सूचना बजाविण्यासाठी पर्यायी सेवेर्च मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे नमुद आहे की सुनावणीची पुढील तारीख आणि सुनावणीच्या पुढीत . तारखेपूर्वी जाहिरातीचा नमूना सादर करावा.

दिनांक ०७.०२.२०२४ रोजी सदर प्रकरण सुचीवर असेल श्री. किशोर वेमलापर्छ पदस्या (तांत्रिक)

सदस्य (न्यायिक) ०१.०१.२०२४/पीव्हीए

नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालयः सिडको जुनी प्रशासकिय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई. ई-मेल: dzmnvm@mahabank.co.in/ legal_nvm@mahabank.co.in दर.: ०२२-२०८७८७५१ / ५२. मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-४११००५

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना (परिशिष्ट ४-ए)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. न्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना सूचित करण्यात येत आहे की, खोली नमूद केलेली स्थावर मालमत्ता बँक ऑफ महाराष्ट्र (प्रतिभूत धनके च्याकडे तारण असून त्याचा खालील तक्त्यात नमुदप्रमाणे कर्जदार व जामिनदारांकडून बँक ऑफ महाराष्ट्राला देय असलेल्या रकमेच्या वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे व जसे** आहे जे आहे या तत्वावर दि.०६.०२.२०२४ रोजी स.११.०० वा. आणि दु.२.०० वा. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा घेतलेल्या लमत्तेची विक्री केली जाईल, तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्जदार आणि जामीनदारांकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या थकबाकीच्या वसुलीकरिता. कर्जदार व जामिनदारां

लि	ट शाखा आणि कर्जदार आणि जामिनदाराचे	जामिनदार	मागणी सूचनेनुसार	ज्ञात अधिभारासह
gr.	. नाव		देय रक्कम	स्थावर मालमत्तेचे लघु तपशिल
1	एआरबी नवी मुंबई	निरंक	रु.२,२५,३५,४९४/- अधिक त्यावर लागू न केलेले	यश सिम्नेचर इमारतीतील पाचव्या मजल्यावर
	श्री. शशिकांत शिंदे आणि		व्याज ८.८०% प्र.व. मासिक विश्रांतीसह	फ्लॅट क्र.५०२, अर्जुन गावंड इस्टेट,
	श्रीमती वाईखारी शशिकांत शिंदे		०१.०८.२०१८ पासून, डब्ल्यू.आर.टी. गृहनिर्माण कर्ज	व्ही.एन.पुरव मार्ग, टेलिफोन फॅक्टरीच्या
	पत्ता :- ४०३, कैलाश टॉवर, शिवसृष्टी		आणि रु. ९,२८,६८७/- अधिक लागू न केलेले व्याज	समोर, देवनार, मुंबई - ४०० ०८८.
	कॉम्पलेक्स, जी.एम.लिंक रोड, मुलुंड		१२.२०% प्र.व. मासिक विश्रांतीसह ०१.०८.२०१८	
	पश्चिम, मुंबई - ४००००८.		पासून, ग्राहक कर्जासाठी, तसेच सर्व खर्च, शुल्क आणि	ताबाचा प्रकार: वास्तविक ताबा
			खर्च किंवा त्यावरील इतर आनुषंगिक शुल्क.	

आरक्षित मूल्य - रू.१,५१,००,०००/- (रूपये एक कोटी एकावन्न लाख फक्त) इरठे - रू.१५,१०,०००/-

ापशिल, देय रक्कम, मालमत्तेचे लघु तपशिल आणि आरक्षित मुल्य व इसारा रक्कम ठेव खालीलप्रमाणे

श्रीमती आशा रामचंद्र दाहोत्रे हि.५३,६३,८९४.३५/-अधिक फ्लॅट क्र.४. तळमजला. बी-विंग. बेल एआरबी नवी मुंबई पत्ताः ५०४, ए-विंग रेसिडेन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, खारीगांव श्री. रामचंद्र नारायण दाहोत्रे (कर्जदार) त्यावरील पुढील व्याज ८.८५% बाली रेसिडेन्सी, विठ्ठल श्री. रोहित आर दाहोत्रे (सह-कर्जदार) दि.०५.१०.२०२२ पासून पुढील व्याज, मंदिर जवळ,करीगांव सर्व खर्च, शुल्क आणि खर्च किंवा त्यांचे कळवा पश्चिम, ठाणे विट्ठल मंदिर जवळ, करीगांव, कळव इतर आनुषंगिक शुल्क वास्तविक ताबा

आरक्षित मूल्य - रू.३८,१०,०००/- (रूपये अडतीस लाख दहा हजार फक्त) इरठे - रू.३,८१,०००/-

निरीक्षणाची तारीख ः २५ जानेवारी २०२४ पासून स.११.०० वा ते सायं.५.००वा.

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कपया बँकेच्या वेबसाईटमध्ये विलेल्या https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp लिंकचा संदर्भ घ्याव भाणि तसेच ई-बिक्री पोर्टल (www.ibapi.in). संपर्क : श्री. सुशिल वरदानी, शाखा व्यवस्थापक, एआरबी शाखा - ९८२८७७६८०४.

दिनांक: २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिकारी आणि ठिकाण: नवी मुंबई बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्र

आरबीएल बँक लिमिटेड

प्रशासकीय कार्यालय: १ली लेन, शाहपुरी, कोल्हापूर-४१६००१. शाखा कार्यालय: आरबीएल बँक लि., दुकान क्रमांक ०५, आयसीसी ट्रेड सेंटर, चतुशृंगी मंदिराजवळ, सेनापती बापट रोड, पुणे - ४११०१६.

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना

आम्ही आरबीएल बँक लिमिटेड, नमूद अर्जदार व सहअर्जदार यांचे प्रतिभूत धनको येथे तुम्हाला सूचित करत आहेत की, तुमचे खाते मुद्दल रक्कम व त्यावरी व्याज भरणा न केल्याने नॉन-परफॉर्मींग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहेत. तुमच्याकङ्का आरबीएल बँक लिमिटेङला पुढील व्याजासह एकत्रितपण देय आहेत. आम्ही तुम्हाला तुमचे संपूर्ण दायित्व भरण्याबाबत तुम्हाला वारंवार विनंती करूनही तुम्ही तुमच्या खात्यात थकबाकी रक्कम जमा केली नाही. म्हणू आम्ही सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे प्रकरण ३चे कलम १३(२ अन्वये सूचना वितरीत करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संपूर्ण रक्कम तसेच करारदराने त्यावरील व्याज, शुल्क, अधिभार तसेच इतर देय रक्क एयाबाबत तुम्हाला कळविण्यात आले होते.

मालमत्ता.

कर्ज खाते क्र., कर्जदाराचे नाव, १३(२) अन्वये सूचनेचे तपशिल आणि सांकेतिक ताबा दिनांक

१) श्री. मुनासीफ आल घोरी (अर्जदार व तारणकर्ता). २) श्रीमती रुखसाना बानो घोरी (सह-अर्जदार व तारणकर्ता) 3) श्री. शहजाद आल घोरी (सह-अर्जदार व तारणकर्ता)

४) श्री. नईम अली घोरी (सह-अर्जदार आणि तारणकर्ता) ।त्रव्यवहाराचा पत्ता १) पत्ता २०१, ॲस्टेल फ्लॉवर व्हॅली | सर्व्हे क्र. ६३, हिस्सा क्र. ३ आणि जुना सर्व्हे क्र. ५३०, नवीन सर्व्हे क्र. ७०, हिसा क्र कॉम्प्लेक्स कोहौसोलि., हॉटेल सोनाली लेन, पी.के.रोड, १, गाव भाईंदर, मीरा रोड (पूर्व), ठाणे ४०११०७ येथे वसलेले, सुमारे ६९७ चौरस पूट

संघवीच्या मागे. ठाणे ४०११०४. २) पत्ता मलकानी स्टेबल, ठाणे भिवंडी रोड, कामण, वसई, पालघर, महाराष्ट्र ४०१२०८.

३) पत्ता २०२, अस्टेल फ्लॉवर व्हॅली, पी.के.रोड, संघवीच्या मागे, विळाचे मैदान ठाणे ४०११०४.

कर्जाची रक्कम – रु.१,२६,९९,०००/–

एनपीए दिनांक ०९/१२/२०२३, १३ (२) अन्वये दि.०९.०१.२०२४ ची सूचना १३(२) सूचनेची रक्कम र.९७.४१.१३३.१८/-

(६४.७१ चौ. मीटर) येथील निवासी मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि इमारत चत्रसिमा आणि वेढलेली आहे: पूर्वेकडे वा त्यादिशेने: अंतर्गत रस्ता, दक्षिणेकडे वा त्यादिशेने: ब्लू बेल इमारत, पश्चिमेकडे वा त्यादिशेने: गीता नगर, उत्तरेकडे वा त्यादिशेने: एमबीएमसी

तारण मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता कमांक १: श्रीमती रुखसाना बानो घोरी. श्री मनासीफ अली

फ्लॅट क्र. २०१, दूसरा मजला, एच विंग, एस्टर फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड (कोहौसोलि), कानुंगो इस्टेट, जुना सर्व्हें क्र. ५३२, नवीन

घोरी आणि श्री नईम अली घोरी यांच्या संयुक्त मालकीची मालमत्ता.

मालमत्ता क्रमांक ०२ : श्रीमती रुखसाना बानो घोरी, श्री. मुनासीफ अली कर्ज खाते क्र. ८०९००१९६०५०० आणि ८०९००१९६२५११ | घोरी आणि श्री. शहजाद अली घोरी यांच्या संयुक्त मालकीची मालमत्ता. फ्लॅट क्र.२०२, दुसरा मजला, एच विंग, एस्टर फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (कोहौसोलि), कानुंगो इस्टेट, जुना सर्व्हे नं.५३२, नवीन सर्व्हें क्र.६३. हिस्सा नं.३ आणि जुना सर्व्हें नं.५३०. नवीन सर्व्हें नं.७०. हिस्सा क्रमांक १, गाव भाईंदर, मीरा रोड (पूर्व), ठाणे ४०११०७, सुमारे ६६२ चौ. फूट. (६१.४९ चौ.मी.) येथील निवासी मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि इमारतीची चतुसमा आणि वेढलेली आहे: पूर्वेकडे वा त्यादिशेने: अंतर्गत रस्ता, दक्षिणेकडे वा त्यादिशेने: ब्लू बेल इमारत, पश्चिमेकडे वा त्यादिशेने: गीता नगर, उत्तरेकडे वा त्यादिशेने: एमबीएमसी खेळाचे

श्री. प्रकाश शंकर लोंढे आणि श्रीमती सीमा प्रकाश लोंढे यांच्या मालकीची

फ्लॅट क्र. ७, दुसरा मजला, रोनेल श्रीनगर कॉम्प्लेक्स, टिळक नगर, पी.एल.लोखंडे

मार्ग, फुले नगर, छेडा नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९, क्षेत्रफळ सुमारे ५१८ चौ. फूट.

येथील निवासी मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि इमारतीची चतुसिमा आणि वेढलेली

श्रीमती स्वप्ना इरफान शेख यांच्या मालकीची मालमत्ता

आहे: पर्वेकडे वा त्यादिशेने : खला भखंड.

पश्चिमेकडे वा त्यादिशेने: चित्रा कोहौसोलि.,

दक्षिणेकडे वा त्यादिशेने : खुला भूखंड,

उत्तरेकडे वा त्यादिशेने: रस्ता.

१) मे. एसआयएस अलाईड सर्विसेस (अर्जदार) त्यांचे मालकी सौ. स्वप्ना दरफान शेख यांच्यामार्फत २) श्रीमती स्वप्ना इरफान शेख (सह-अर्जदार आणि

३) श्री. इरफान उस्मान शेख (सह-अर्जदार) पत्रव्यवहाराचा पत्ता १) पत्ता दुकान क्रमांक ५, तळमजला, नवा शीनगर कॉम्प्लेक्स, टिळक नगर, पीएल लोखंडे मार्ग, फुले नगर, छेडा नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९.

२) पत्ता फ्लॅट क्रमांक ७, दुसरा मजला, रोनेल शीनगर कॉम्प्लेक्स, टिळक नगर, पीएल लोखंडे मार्ग, फुले नगर, छेडा नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९. कर्ज खाते क्रमांक ८८०९००२७८२१५६, ६०९०००६१०३२५

आणि ६०९०००६१०३६१. कर्जाची रक्कम रु. १,०१,२०,६३२/-, एनपीए दिनांक २८.०५.२०२३, १३ (२) सूचना दिनांक

०९.०१.२०२४, १३(२) सूचनेची रक्कम रु. ८२,८३,२९६.६७/-

मालक श्री. मंथन जशवंत देसाई यांच्यामार्फत २) श्री. मंथन जशवंत देसाई (सह-अर्जदार)

 श्री.जशवंत नागरदास देसाई (सह-अर्जदार व तारणकर्ता). ४) श्रीमती ज्योती जशवंत देसाई (सह-अर्जदार व तारणकर्ता). पत्रव्यवहाराचा पत्ता १) पत्ता दुकान नं.०८, प्लॉट क्र.८८२, ए१, दिघे नगर कोहौसो, फिटवाला रोड, डेलिसल रोड, एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन, एल्फिन्स्टन (पश्चिम), मुंबई ४०००१३.

बी-0३, शांती पार्क, पूनम नगर क्रमांक ३/४ कोहौसोलि., फेज दिक्षणेकडे वा त्यादिशेने: बी-४ इमारत. इल, सर्व्हें क्र.७३६ (भाग), गाव भाईंदर, मीरा रोड (पूर्व), ठाणे | पश्चिमेकडे वा त्यादिशेने: बुद्धी सागर रोड, ४०११०७. कर्ज खाते क्रमांक ६०९०००६९५००७, ६०९०००६९५०१६ आणि ८०९००२७६०७३४. कर्जाची रक्कम रु. १,०१,२०,६३२/-, एनपीए दिनांक २८.०१.२०२३, १३ (२)अन्वये दिनांक १२.०१.२०२४ ची सूचना

१३(२) अन्वये सूचना रक्कम रु.३४,७०,२५१.५५/-

१) मे. जशवंतराय नागरदास आणि (सह-अर्जदार) त्याचे ब्री.जशवंत नागरदास देसाई आणि श्रीमती ज्योती जशवंत देसाई यांच्या संयुक्त मालकीची मालमत्ता फ्लॅट क्र.४०३, चौथ्या मजल्यावर, ५६० चौ. फूट., (५२.४० चौ. मीटर बिल्ट अप

क्षेत्राच्या समतुल्य), शांती पार्क म्हणून ज्ञात गृहनिर्माण प्रकल्पातील इमारत क्रमांक बी-0३, पूनर्म नगर नं.३/४ को-ऑपरेटिव्ह हाँसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये, फेज ३, जिमनीवर वसलेले सर्वे क्र.७३६ (भाग), गाव-भाईंदर, मीरा रोड (पूर्व), ठाणे ४०११०७ येथील निवासी मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि इमारतीची चतुसिमा आणि वेढलेली आहे:

२) पत्ता फ्लॅट क्रमांक ४०३, चौथ्या मजल्यावर, इमारत क्रमांक पूर्वेकडे वा त्यादिशेने: अंतर्गत रस्ता,

उत्तरेकडे वा त्यादिशेने: बी-१ आणि बी-२ इमारत,

आता आरबीएल बँक लिमिटेङच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुमचे दायित्व पूर्णपणे भरणा करण्यासाठी नियमांतर्गत तरतदीप्रमाणे वरील मागणी सूचनेचे घटक येथे प्रसिध्द केले आहेत, अन्यथा आम्ही पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय सदर कायद्यांतर्गत सर्व किंवा काही अधिकारांचे वापर करून आमच्या नावे तुमच्य द्वारे निष्पादीत खालील प्रतिभृतीची अंमलबजावणी आम्ही करु.

कुपया नोंद असावी की, सदर प्रकाशन हे कायद्यांतर्गत सदर कर्जाचे कर्जदार व जामीनदार यांचे विरोधात आरबीएल बँकेकडे उपलब्ध इतर सर्व अधिकार व नियमांव्यतिरिक्त कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय प्रसिध्द करण्यात आले आहे. तुम्हाला पुढे विनंती आहे की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) नुसार आमच्य पूर्व लेखी परवानगीशिवाय वरील प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपड्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक: २०.०१.२०२४ ठिकाण: मुंबई अभय निकम - आरबीएल बँक लिमिटेड आरबीएल बँक लिमिटेड

उनार जार्या एरा जन्म राहपुरी, कोल्हापूर-४१६००१.

राष्ट्रीय कार्यालय: ९वा मजला, टेक्नीप्लेक्स-१, वीर सावरकर फ्लायओव्हर, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८(१)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **आरबीएल बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २४.०१.२०२२ रोजी कर्ज खाते क्रमांक ८०९००२८११६५८, ८०९००२००४७८४ व ८०९००२०६९५३० संदर्भात रजि.ए.डी. मार्फत वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार मे. अरुण ट्रेडर्स, त्यांचे मालक श्री. नारायणास्वामी विश्वनाथ नारायण (अर्जेदार), श्री. नारायणास्वामी विश्वनाथ नारायण (सह-अर्जदार व तारणकर्ता), श्रीमती सरस्वती नारायणास्वामी नारायण (सह-अर्जदार व <mark>तारणकर्त्या) व श्री. अरुणा नारायणास्वामी नारायण (सह-अर्जदार)</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत उपरोक्त कर्ज खाते क्रमांकामधील दिनांक २४.०१.२०२२ रोजी देय एकूण थकबाकी रक्कम रू.१,१२,५३,२६३.२४ जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(x) सहवाचित मिक्योग्री दंरोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना पाप्त असलेल्या अधिकागअंतर्गत खाली नमूद केलेल्या स्थावर मालमतेचा वास्तविक ताबा १८.०१.२०२४ रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताई व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आरबीएल बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

तारण/स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता मालक: श्री. नारायणास्वामी विश्वनाथ नारायण व श्रीमती सरस्वती नारायणास्वार्म

निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, क्षेत्रफळ ६४० चौ.फु. कार्पेट, इमारत क्र.०७, वर्धमान गार्डन्स, ट्युलिप को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे क्र.१९५, हिस्सा क्र.२, ३/पी, सर्व्हे क्र.११८, हिस्सा क्र.१/पी, २/पी, ३/पी, ४/पी, ५/पी, ६,७, ८/१, ८/ २, सर्व्हे क्र.११९, हिस्सा क्र.३,५,६, सर्व्हे क्र.१२०, हिस्सा क्र.१२०, हिस्सा क्र.१,२,३,४, ५/ पी, ६/पी, ७, सर्व्हे क्र.२५०, कलरकेम समोर, बालकुम, ठाणे (प.), ठाणे-४००६०८.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, आमच्या बँकेस आलेला सर्व खर्च, शुल्क यासह एकत्रित वर नमुद थकबाकी रक्कम भरणा करून प्रतिभूत मालमत्ता अर्थात वर नमुद मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उ पलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३(८) ची तरतूद आहे.

प्राधिकृत अधिकारी आरबीएल बँक लिमिटेडकरिता दिनांक: १८.०१.२०२४

श्री. अभय निकम

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री. लालचंद झपसी यादव, सदनिका क्र. ६०५, च्या संदर्भात, आदर्श को-ऑप. होसींग सोसायटी लि., इमारत क्र. ०७, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, जो-वि. लिंक रोड, पवई, मुंबई - ७२. के. मंजू लालचंद यादव, यांना सदिनका क्र. ६०५, एम एम आर डीए योजने अंतर्गत आयंडी क्र. ७४, मंप क्र. ०१, ग्रुप क्र. ०९, प्रकल्प एमआरडीपी अंतर्गत दिनांक ०८/०४/२००६ रोजीचे वाटपपत्राहारे वितरीत करण्यात आलेली आहे. या सदिनकंवे शेअसे क्र. ५०/- प्रत्येकीचे ५ अनुक्रमांक ४०६ ते ४९०, यांनी पूर्णण भरणा केलेले शेअसेकरिता भाग प्रमाणपत्र क्र. ८२, हे त्यांची पत्नी के. मंजू लालचंद यादव, यांचे दिनांक २८/०७/२०१५ रोजी निधन झाले, यांचे नावाकल आपल्या नावे भाग व हितर्संबध हस्तांतरण करण्यासाठी श्री. लालचंद सपसी यादव (पती) यांनी संस्थेकडे या नोटीसीद्वारे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर सदिनका/जागेबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिमार, न्यास, वारसहक्क, ताबा, भाडेपद्वा, मालकी हक्क, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्तयाकंडे सदर प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर स्वना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर स्वना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर स्वना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत वा प्राप्त न हाल्यास भागप्रमाणपत्र हस्तांतरणाकरिता त्यांचे अर्ज विचारात घेतले जाईल आणि १५ दिवसांच्या समाप्तीनंतर सोसायटीकडून त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र हस्तांतरण केले जाईल.

दिनांक : २१/०१/२०२४ ठिकांन : मुंबई

अंकित मालवीय, वकील, उच्च न्यायालय, मुंबई पत्ता : ३ मंजिल एडवोकेट चैम्बर मेट्रो पोलिटन मजिस्ट्रेट कोर्ट अंधेरी (पु), मुंबई- ६९.मोबा : ९१४०७९४६६०

SHEETAL DIAMONDS LIMITED

CIN: L47190MH1994PLC083945

Regd Office: Office No 11/23-R, Navjeevan Commerical Premises, Mumbai Central,

Mumbai 400 008 | Tel No. 8850742246 | Web site: www.sheetaldiamond.in

			(Rs. In Lakhs ex	cept EPS Da
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2023 (Un-Audited)	Nine months ended 31-12-2023 (Un-Audited)	Year ended 31-03-202 (Audited
1	Total Income from Operations	218.08	225.97	315.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	234.42	242.67	322.59
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.53	0.67	-32.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8.77	1.99	-30.42
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8.77	1.99	-30.42
6	Equity Share Capital	1119	1119	500
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	312.51	312.51	-189.66
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic (b) Diluted	0.04 0.04	0.01 0.01	-0.30 -0.30

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website

For Sheetal Diamonds Limited Mr. Vijay Kumar Chopra Executive Director and Chief Financial Officer

Date: 19/01/2024 Place: Mumbai

ब्ल्य पर्ल टेक्सस्पिन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.३२, व्यापार भवन, ४९, पी.डी.मेल्लो रोड, मुंबई-४००००९, महाराष्ट्र. सीआचएन: एल३६१०४एमएच१९९२पीएलसी०६९४४७, तूर.:१६९९९९७८८४ व ८०८०४८७८८४, फॅक्स: २३४८७८, ई–मेल: bluepearltexspin@gmail.com,

वेबसाईट: www.bluepearltexspin.com

२०२४ रोजी दु.०४.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ-व्हिरगुअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे ११ जानेवारी, २०२४ रोजी ईजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार विशेष विषयावर विपर्ष करण्याकरिता आयोजित करण्यात येणार आहे. महकार प्रंचालयाचे माप्रान्य परिपचक क १४/२०२० टिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र.३३/ २०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र.१०/२०२१ दिनांक २३ जन २०२१, क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, क्र.११/२०२२ दिनांक २८ दिसेंबर २०२२ आणि क ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ तसेच एमसीएटारे वितरीत अन्य इतर लाग गरिपत्रके आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेले संदर्भ क्र.SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी, २०२१, सहवाचिता परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/ CIRIP/2020/79 दिनांक १२ मे, २०२०, सहवाचिता परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/CIRIP/2022/62 दिनांक १३ मे, २०२२ आणि (●) आणि इतर कोणतेही लागू कायदे आणि नियमांनी कंपन्यांना व्हिडिओ कॉन्फरिन्संग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिञ्चुअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली नाही. लागू असलेल्या तरतुदी आणि एमसीए- परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसार, कंपनीची ईजीएम व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे आयोजित केली जाईल.

५ मे. २०२० रोजीचे एमसीए परिपत्रक आणि १२ मे. २०२० रोजीचे सेबी परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/ /P/2020/79 यांनी कंपन्यांना मुद्रण आणि भागधारकांना ईजीएमच्या सूचनेच्या वास्तविक प्रती पाठवणे संदर्भात ाट दिली आहे. त्यानसार, कंपनी फक्त त्या भागधारकांना ईजीएम बोलावण्याच्या सचनेची सॉफ्ट प्रत पाठवेल ज्यांचे --मेल आयडी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे **१२ जानेवारी. २०२४** रोजी नोंदणीकत आहेत. ज्या भागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी/रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे अपडेट केलेले नाहीत ते कंपनीला <u>bluepearltexspin@gmail.com</u> वर विनंती करून ईजीएमच्या सचनेची सॉफ्ट कॉपी मिळव शकतात. वैकल्पिकरित्या, ईजीएमची सचना कंपनीच्य www.bluepearltexspin.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या उदा. बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध करू

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या संदर्भात, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निवम, २०१४ च्या नियम २० सहवाचिता, सूची नियम आणि सेक्रेटेरिअल स्टेंडड्स ऑन जनरल मीटिंग्ज (एसएस-२) च्या सुधारित आणि नियम ४४ नुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले, कंपनीला त्यांच्या सदस्यांना एनएसडीएलद्वारे प्रदान करण्यात आलेल्या रिमोट ई-व्होटिंग ची सुविधा ऑफर करण्यात आनंद होत आहे

ज्यामुळे त्यांना ठरावावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देता येईल. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांनुसार तपशील खाली दिले आहेत: ११ जानेवारी, २०२४ रोजीच्या ईजीएमच्या सचनेमध्ये नमद केल्याप्रमाणे व्यवसाय इलेक्टॉनिक पद्धतीने केला

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ: **शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४ रोजी** स.०९.००वा. (भाप्रवे);

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रिमोट ई-व्होटिंग संपण्याची तारीख आणि वेळ: रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४ संध्या.०५:००वा. (भाप्रवे);

ईजीएमच्या वेळी रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख सोमवार, ०५ फेब्रुवारी, २०२४ आहे; कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स विकत घेते आणि ईजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनसार १२ जानेवारी, २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य बनते. ती लॉगिन आयडी आणि

. पासवर्ड मिळविण्यासाठी ईजीएम बोलावणारी सूचना संलग्न केलेल्या नोट्समध्ये दूरस्थ ई–मतदान सूचनांचा संदर्भ घेऊ

सदस्यांनी नोंद घ्यावी की: रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे **११ फेब्रुवारी, २०२४ रोजी संध्या.५.००वा. (भाप्रवे)** अक्षम केले , जाईल आणि एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही ईजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बोलावण्यात येणार असल्याने, प्रत्यक्ष बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा

उपलब्ध करून दिली जाणार नाही, तथापि सदस्य ई-व्होटिंग प्लंटफॉर्मद्वारे एजीएमची वेळेला त्यांचे मत देऊ शकतात जे येथे उपलब्ध केले जाईल. ज्या सदस्यांनी ईजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएमला

उपस्थित राहू शकतात परंतु ते पुन्हा मतदान करणार नाहीत; ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंद्रवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीदारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद्रणीमध्ये केवळ कट–ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई–व्होटिंगच्या ईजीएमच्या वेळी ई–मतदान म्हणून सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

जे सदस्य वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकत नाहीत ते रिमोट

ई-व्होटिंगद्वारे किंवा सभेच्या वेळी ई-व्होटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. **११ जानेवारी, २०२४** रोजी ईजीएम आयोजित करण्याच्या सूचनेच्या नोट्रस विभागात नमुद केल्यानुसार निर्देशांचे पालन करणे. सदस्यांना सूचित केले जाते की त्यांनी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि भविष्यात कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना, परिपन्नके इ. बाय-मेलसह सर्व संप्रेषणे प्राप्त करण्यासाठी वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत कंपनी आणि/किंवा तिच्या आरएटीएकडे त्यांचा ई-मेल पत्ता त्यांच्या

> ब्ल्य पर्ल टेक्सस्पिन लिमिटेडकरित अरुण कुमार शर्मा

डीआयएन:००३६९४६१

दिनांक: २१.०१.२०२४

डीपीसह नोंदणी/अद्यतनित करा.